



Date: 24th July, 2026

To,
The Deputy Manager,
The Department of Corporate Services,
National Stock Exchange Limited,
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra(E), Mumbai-400051

REF: COMPANY SYMBOL CROWN

ISIN: INE491V01019

Sub: Submission of Newspaper Copies of publication of Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended on 30th June, 2026

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published an Extract of Statement of Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended on 30th June, 2026, which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at their meeting held on Thursday, July 23, 2026.

The said financial results have been published in "Business Standard" (English Newspaper) all edition dated 24/07/2026 & in "Mumbai Lakshwadeep" (Marathi newspaper) edition dated 24/07/2026.

Further, in pursuance of Regulation 30 read with Part A of Schedule III enclosed herewith please find below the copy of Newspaper articles as published in above mentioned newspapers.

Kindly take the same on your record and oblige

Thanking You.

Yours faithfully,

FOR, CROWN LIFTERS LIMITED

POOJA SHIRKE
ACS 74805
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

CROWN LIFTERS LIMITED

7th Floor, Plot No. B-28, Bhukhanvala Chambers, Veera Desai Off Link Road, Andheri (W), Mumbai – 400053.

Tel: +912240062829 | Email: cs@crownlifters.com | www.crownlifters.com

CIN: L74210MH2002PLC138439



VERSUNI INDIA HOME SOLUTIONS LIMITED

Registered Office: Regus, PS Arcadia, 904, 9th Floor, 4A, Abanindra Nath Thakur Sarani, Park Street, Kolkata, West Bengal-700016, India
Corporate Office: Unit No. 401, 4th floor, Tower-3, Bharti Worldmark, Maidawas Road, Sector 65, Gurgaon, Haryana – 122018
Tel: +91 124-6560600, **Fax:** +91 124-6560602, **CIN:** U29308WB2020PLC238116
Email ID: Corpsec@versuni.com **Website:** https://www.versuni.com/

NOTICE OF THE 6th (SIXTH) ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 6th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Versuni India Home Solutions Limited ("the Company") will be held on Friday, 14th August, 2026 at 11:00 A.M. IST through Video Conferencing ('VC')/ Other Audio-Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with enabling circulars issued by the Ministry of Corporate Affairs to transact the business that are set forth in the Notice of the Meeting.

The Notice of the 6th AGM, along with the Annual Report for the Financial Year 2025-26, will be sent electronically to all members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, i.e., KFin Technologies Limited ('RTA'). Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s). Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to register/update the contact details by submitting the requisite Form ISR-1 along with the supporting documents. Form ISR-1 can be obtained by clicking on the link <https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx>. Form ISR-1 duly filled and signed along with the supporting documents can be submitted to KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Rangareddy, Hyderabad-500032, Telangana, India.

The Notice of the 6th AGM along with Annual Report for the financial year 2025-26 shall also be available on the website of the Company at <https://www.versuni.in/investor-relations/> and on the website of the RTA at <https://evoting.kfintech.com/> being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for the AGM.

The Members are requested to refer to the AGM Notice, for instructions for attending the AGM through VC/OAVM and remote e-voting. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date, i.e., Friday, 07th August 2026, may cast their vote electronically on the business as set out in the Notice of 6th AGM through e-voting platform.

The remote e-voting period commences on Tuesday, 11th August, 2026 at 9:00 A.M. (IST) and ends on Thursday, 13th August, 2026 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date & time and the module shall be disabled by the RTA for voting thereafter. The members who may have cast their vote through remote e-voting may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be allowed to cast their vote again through the e-voting facility during the AGM. Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday, 12th August, 2026 (9:00 A.M.) to Friday, 14th August 2026 (5:00 P.M.) both days inclusive, for the purpose of AGM.

Members, who have acquired shares and become members of the company after dispatch of the notice and before the cut-off date, may obtain the USER ID and password by sending a request at evoting@kfintech.com.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of <https://evoting.kfintech.com/> (KFinTech Website) or contact at evoting@kfintech.com or call KFinTech's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Anil Dalvi, Manager, KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Rangareddy, Hyderabad-500032, Telangana, India. Telephone: +91-40-67161631, E-mail: einward.ris@kfintech.com.

In case of queries/grievances by Individual Shareholders holding securities in demat mode who need assistance for any technical issues related to e-voting through Depository. i.e., NSDL and CDSL, members may contact the respective depositories as follows:

Members facing any technical issue - NSDL	Members facing any technical issue-CDSL
May contact by sending a request at evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800 102 0990 and 1800 22 4430	May contact by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact on at 022-62343625, 022-62343626, 022-62343259

The Board of Directors of the Company has appointed Dr. Asim Kumar Chattopadhyay, Practising Company Secretary (FCS- 2303 & COP- 880), as scrutinziter to scrutinize the process for remote e-Voting and e-Voting at the AGM in a fair & transparent manner.

For Versuni India Home Solutions Limited
Sd/-
Aruna Arulsingh
DIN: 09832544
Whole-time Director and Company Secretary

Date: 24th July 2026
Place: Kolkata

NOTICE



DSP

MUTUAL FUND

(SEBI Regn No: MF/036/97/7)

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund, subject to availability of distributable surplus on the record date i.e. July 28, 2026

Record Date*: July 28, 2026

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)*\$	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value (NAV) as on July 22, 2026 (₹ per unit)
DSP Aggressive Hybrid Fund (erstwhile known as DSP Equity & Bond Fund)	Regular	IDCW	0.220000	10.00	26.726
DSP Aggressive Hybrid Fund (erstwhile known as DSP Equity & Bond Fund)	Direct	IDCW	0.220000	10.00	70.322

The per unit rate is same for individual and other category of investors. \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes. *If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any. IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the applicable NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: **DSP Asset Managers Private Limited** ("AMC") CIN: U65990MH2021PTC362316, Investment Manager for DSP Mutual Fund, Address: The Ruby, 25th Floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400028, Tel. No.: 91-22-66578000, Toll-free: 1800 208 4499 or 1800 200 4499 Email ID: service@dspim.com Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Additionally, Unit holders can view the Investor Charter, check for any unclaimed redemptions, Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments or any inactive and unclaimed folios on the Fund's website.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness programs across the country. To know more about it, please visit <https://www.dspim.com/> or AMFI's website <https://www.amfiindia.com>

Place: Mumbai
Date: July 23, 2026

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



CROWN LIFTERS LIMITED

7th Floor, Plot No. B-28, Bhukhanvala Chambers, Veera Desai Off Link Road, Andheri (W), Mumbai – 400053. Tel: +91 22 40062829 | Email: cs@crownlifters.com | www.crownlifters.com
CIN: L74210MH2002PLC138439

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2026
(Rs. in Lakhs)

Sr. No	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		Unaudited 30-06-2026	Audited 31-03-2026	Unaudited 31-06-2025	Audited 31-03-2026
1	Total Income from Operations	1,350.55	1,218.56	1,066.23	4,251.26
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	395.20	313.06	376.88	1,193.35
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	293.54	221.54	280.88	887.10
4	Net Profit/(Loss) for the period after Tax,	293.54	221.54	280.88	887.10
5	Total Comprehensive Income for the period (after tax) Comprehensive Income (after tax)	-	-	-	-
6	Equity Share Capital	1,159.00	1,159.00	1,127.58	1,159.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year) *	-	-	-	6,578.83
8	Earnings per equity Share (of Rs. 10/- each) (Not annualised)	2.53	1.93	2.49	7.72
	(2) Diluted (Rs.)	2.53	1.73	2.32	6.93

Notes :
The above is an extract of the detailed format of Un- Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2026 filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website Le. www.bseindia.com and also the Company's website.

On behalf of the Board of Directors CROWN LIFTERS LIMITED
Date : 23.07.2026
Place : Mumbai

Mr. Karim K Jaria (Chairman & Managing Director)
DIN: 00200320



PUBLIC NOTICE OF NON-ASSOCIATION & IMPERSONATION



IIFL CAPITAL

CIN L99999MH1996PLC132983

Regd Office: IIFL House Sun InfoTech Park Road No.16V Plot No. B-23, MIDC Thane Industrial Area Wagle Estate Thane – 400 604
Tel: (91-22) 4103 5000/ 62727000 **E-Mail id** - secretarial@iiflcapital.com
Website: - www.iiflcapital.com

This Public Notice is issued on behalf of IIFL Capital Services Limited (herein after referred as "IIFLCAPS", Formerly known as IIFL Securities Ltd), a duly registered stock broker with SEBI. Recently, it has come to our notice that some unscrupulous persons claiming to be Tina Malhotra and other unknown persons through various social media platforms viz. WhatsApp groups/links, Telegram Channels, Facebook, Instagram channels, etc. ("platforms") falsely impersonating as representatives of IIFLCAPS or being affiliated with IIFLCAPS. They are misusing the Name, Trademark & SEBI Certificate of IIFLCAPS and the name of Mr. R Venkataraman, Managing Director of IIFLCAPS in few investment and advisory by misusing technology and creating deep fakes. They are providing unregistered and unregulated fake websites, unregulated trading platforms & mobile applications which resemble or impersonate website/applications of IIFLCAPS and luring to join/create institutional account to get guaranteed/high returns and deceiving public to invest the money, claiming to facilitate pre-IPO subscriptions with false promises of assured profits and offering illegal trading services etc. Apart from the below WhatsApp Group, Links and Mobile Numbers, these impostors may be using other channel(s) / platform(s) / mobile number(s) that we are not aware of.

WhatsApp/Facebook Groups:

Sr No	Group Name	Sr No	Group Name
1.	H05-IIFL Capital Services Ltd Service Manager	5.	H6-High-Price...
2.	DMA-IIFL	6.	A111-IIFL Capital Services Ltd Service Manager
3.	LY113-IIFL Capita...	7.	H801-IIFL Capital Services Ltd Service Manager
4.	227x = 2026 Fortune...		



IDBI Bank Ltd., NPA Management Group,

7th Floor, Head Office - IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai – 400 005
CIN: L65190MH2004GOH148838

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
Appendix IV-A [See proviso to rule 8 (6) and proviso to rule 9 (1)]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) and proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and the Mortgageor(s) and/or the Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the **physical possession** of which has been taken by the Authorised Officer of **IDBI Bank Ltd, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse basis" on August 11, 2026, for recovery of Rs.1059,78,65,854.24 (Rupees One Thousand and Fifty Nine Crore Seventy Eight Lakhs Sixty Five Thousands Eight Hundred Fifty Four and Paise Twenty Four Only)**, together with further interest thereon with effect from January 2, 2018 at the contractual rates until payment/realisation, due to IDBI Bank Ltd., Secured Creditor from Videocon Industries Limited (Borrower) & Prosperous Energy Private Ltd. (Mortgagor). The Reserve Price (RP) and Earnest Money Deposit (EMD) will be as under:

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES

All that piece and parcel of the land admeasuring 61.20 acres, in Khasra No.s 98/1,98/2,98/3,98/5, 133/1,133/2,118/3, 106/1, 1142/4, 1142/23, 1025/2,1025/3,1025/4,822/2,822/3, 794 situated within Ghuman Village, District Rewa, Madhya Pradesh, and Khasra No. 11/5 within Chamuha Village of District Rewa, Madhya Pradesh and Khasra No.12/9 situated within Jironha Village, of District Rewa, Madhya Pradesh.

TERMS OF SALE:

The total extent of above mentioned immoveable properties may be segregated into 8 Lots, i.e. **Lot nos. I to VIII** as mentioned in 'Schedule – A' below or as a single Lot, i.e. **Lot no. IX** as mentioned in 'Schedule – B' for the purpose of proposed Sale.

SCHEDULE – A*				
Lot No.	Village/Tehsil	Area (Acre)	Reserve Price (Rs. crore)	EMD (Rs. crore)
Lot I	Ghuman	7.6	0.37	0.04
Lot II	Ghuman	11.76	0.57	0.06
Lot III	Ghuman	9.07	0.44	0.04
Lot IV	Ghuman	6.94	0.34	0.03
Lot V	Ghuman	5.68	0.27	0.03
Lot VI	Ghuman	1.15	0.06	0.01
Lot VII	Chamuha	14	0.68	0.07
Lot VIII	Jironha	5.00	0.25	0.03
	Total	61.20	2.98	0.31

SCHEDULE – B*				
Lot No.	Village/Tehsil	Area (Acre)	Reserve Price (Rs. crore)	EMD (Rs. crore)
Lot IX	Ghuman, Chamuha and Jironha	61.20 acres (Total of Lot Nos. I to VIII)	2.98	0.31

Khasra wise details of all the lots has been provided in the table given below:

Lot No.	Khasras	Lot No.	Khasras
Lot I	98/1,98/2,98/3,98/5	Lot V	1025/2,1025/3,1025/4,822/2,822/3
Lot II	133/1,133/2,118/3	Lot VI	794
Lot III	106/1	Lot VII	11/5
Lot IV	1142/4, 1142/23	Lot VIII	12/9
Lot IX	All the khasras included as from Lot I to Lot VIII		

The bidders may bid individually for lots that is mentioned in Lot Nos. I to Lot VIII OR may bid for Lot No.IX. It is clarified that in the event Bank is receiving bids for individual lots mentioned in Lot Nos. I to Lot VIII and also for Lot IX, the bids received for Lot IX will be given preference over the bids received for individual Lots i.e. Lot I to Lot VIII.

Sale of Bid/ Tender Document	July 24, 2026 to August 10, 2026
Date & Time of Inspection Properties	August 6, 2026 from 11:00 am to 4:00 pm
Bid/ Tender Increase Amount for Properties	Lot No I to VIII- by Rs. 1,00,000/- for individual lot and Lot No. IX- by Rs. 5,00,000/-
Last Date of Submission of Bid along with EMD	August 11, 2026 up to 4:00 pm
Date & Time of E-Auction	August 11, 2026 from 11:00 am to 1:00 pm with unlimited extension of 5 minutes

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in IDBI Bank Limited's website i.e. www.idbibank.in and <https://baanknet.com>
For any clarification, the interested parties may contact: Shri. Arun Kumar Verma, DGM (Contact No. 9785390006, Email-arun.verma@idbi.co.in) or Shri. Dhiraj Gharpure, AGM (Contact No. 7774047719, Email: dhiraj.gharpure@idbi.co.in).
For E-auction support, please contact (Tel No. 82912 20220, Email: support.baanknet@psballiance.com).

Place : Mumbai
Date : July 24, 2026

Sd/-
Authorized Officer

- Beware of emails / whatsapp messages / any other communication impersonating IIFLCAPS / employees of IIFLCAPS and refrain from responding to such emails / whatsapp messages/ communication and not to engage in any transactions or communications with such persons under the assumption that they are affiliated or associated with IIFLCAPS.
- Inform the local police or cybercrime authority about such fraudsters immediately.
- Investors / public are advised to exercise caution and not fall prey to such fraudulent emails/ whatsapp messages/ communication in the name of IIFLCAPS or its officials
- Investors are urged to observe utmost caution, conduct due diligence, and verify the registration status of any entity claiming to be a registered intermediary of IIFLCAPS by reaching out to our Customer Care- @ 022-40071000 & cs@iifl.com. Our Official website / social media platform are as below:-
 - Website - www.iiflcapital.com
 - Twitter - <https://x.com/iiflcapital>
 - Facebook - <https://www.facebook.com/IIFLCapital>
 - Instagram - <https://www.instagram.com/iiflcapital/>
 - Youtube - <https://www.youtube.com/@IIFLCapital>
 - LinkedIn - <https://www.linkedin.com/company/iiflcapital/>
- To check the details of our Authorized Persons (visit <https://www.indiainfoiline.com/mandatory-display-of-information>).
- To receive/pay money from/to investors refer to our designated bank accounts named as "Client bank accounts". (https://ttweb.indiainfoiline.com/trade/frmlInformation2customer.aspx?_ga=2.147223735.1814325436.1712824035-1508223574.1691810559)
- Further, as a part of investor awareness and cautioning public at large, Exchange(s) publish and update all issued press releases on its website. You may view / refer the same at below links
 - NSE-<https://www.nseindia.com/invest/advisory-for-investors>
 - BSE-[https://www.bseindia.com/markets/MarketInfo/MediaRelease.aspx& https://www.bseindia.com/attention_investors.aspx](https://www.bseindia.com/markets/MarketInfo/MediaRelease.aspx&https://www.bseindia.com/attention_investors.aspx)
 - MCX-<https://www.mcxindia.com/media/press-releases>
 - NCDEX-<https://www.ncdex.com/media/press-release>
 - & <https://www.ncdex.com/investor-awareness/investor-charter>

IIFLCAPS takes these matters very seriously and is committed to protect the public from such fraudulent activities. We strongly advise any individual or entity that has been approached by them to cease all interactions with them immediately and to report such activities to the appropriate authorities. IIFLCAPS shall not be held responsible for any actions, agreements, or representations made by these individuals and or unknown persons and disclaims all liability for any losses, damages, or other consequences resulting from such unauthorized actions by them.

We reserve the right to pursue legal action against such impersonators and any parties found to be complicit in the impersonation and fraudulent activities.

❌ शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६

उजनी धरणात पाण्याची आवक वाढली; उपयुक्त पाणीसाठा ५३.७५ टक्क्यांवर

सोलापूर, दि. २२: पुणे जिल्ह्याच्या वरच्या भागात सुरू असलेल्या संततदार पावसाचा सकारात्मक परिणाम उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावर दिसून येत आहे. प्रस्थात सध्या ९२ हजार ७५७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, वाढत्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने ५ हजार ५७० क्युसेक विसर्ग कायम ठेवला आहे. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी ४४४.५२२ मीटर इतकी झाली असून, धरणातील एकूण पाणीसाठा ३२.४६ टीएमसी आहे. त्यापैकी पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा २८.८० टीएमसी (५३.७५ टक्के) इतका झाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत असून, आगामी काही दिवसांत आवक कायम राहिल्यास साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दौंड परिसरातील भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागकडून धरणातील आवक आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. वरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास उजनी धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. पिंपळाच्या पाण्याचा पुरवठा तसेच धरणी सिंचनाच्या दृष्टीने धरणातील वाढता पाणीसाठा दिलासादायक मानला जात आहे.

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात २४ जुलैला पिंपरी-चिंचडमध्ये महामोर्चा

पुणे, दि. २३: अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणाचे प्रस्तावित उपवर्गीकरण हे समाजात फूट पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, त्याला अनुसूचित जातीतील सर्व ५३ जातींचा तीव्र विरोध असल्याचे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने म्हटले आहे. प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २४ जुलै) पिंपरी-चिंचडममध्ये भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्येष्ठ नेते देवेन्द्र तांडे यांनी सांगितले की, सकाळी १०.३० वाजता भक्ती-शक्ती चौक येथून निगडीतील अप्पर तहसील कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव कडमकर, रिपब्लिकन संरसेनानी आनंदराज आंबेडकर, आरपीआयचे महासचिव अविनाश महातेकर तसेच माजी मंत्री बलनराव घोलेप यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय संविधान, सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संरक्षणासाठी लोकशाही म लाग्नि आंदोलन करण्याची वेळ आली असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी म र्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जाहीर सूचना
सोम्या टॉवर, टिळक-वाडी सहकारी गृहनिर्माण संस्था लि., फ्लॅट क्र.११६, ११६ आणि ११७, गंधी मैदान समोर, चेंबर, मुंबई-४०००७९, खालील सदस्यांना दुय्यम भाग प्रमाणपत्रे जारी करू इच्छिते:- १) श्रीमती कमला श्रीनिवासन (श्री. टी. आर. श्रीनिवासन यांच्या पत्नी), ज्या संस्थेच्या सदस्या असून फ्लॅट क्र.३०२, भाग प्रमाणपत्र क्र.७५, अनुक्रमक ०३२ ते ०३५ असलेले ५ शेअर्स धारण करतात. २) श्री. आनंद बाबाजी गावडे (श्री. बाबाजी लक्ष्मण गावडे यांचे सुपुत्र), जे संस्थेचे सदस्य असून फ्लॅट क्र.३०१, भाग प्रमाणपत्र क्र.३०, अनुक्रमक १४६ ते १५० असलेले ५ शेअर्स धारण करतात. सोसायटी या सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत दुय्यम भाग प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी दावे किंवा अपील आमंत्रित करत आहे.
सही/- आनंद बाबाजी गावडे मा. सचिव
दिनांक २४.०७.२०२६

सार्वजनिक जाहीर नोटीस
यादारे सर्व संबंधितांना जाहीर करण्यात येते की सौ. अनारा देवी, पती स्व. रजा राम, रा. कोल्ही, नागपाय (पुं), ता. वसई, जि. पालघर, यांना सहई क्र. ३२, क्षेत्रफळ २०० चौ. फूट, घरपट्टी क्र. KL01/1509 ही घरपट्टी त्यांच्या नावावर हस्तांतरित करावयाची आहे.
सदर घरपट्टीबाबत कोणाचा काही हक्क, दावा किंवा हक्कत असल्यास, ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह अधोहस्ताक्षरीकडे लेखी स्वरुपात सादर करावी. अन्यथा त्यानंतर कोणताही दावा किंवा हक्कत ग्राह्य धरली जाणार नाही.
सही/- अॅड. आर. के. यादव आचोळे, नालासोपरा (पूई), जि. पालघर मो.: ८१७७९३२५१०

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public that Rockwell Developers LLP is a limited liability partnership firm incorporated under the provisions of the Limited Liability Partnership Act, 2008(hereinafter referred to as the “Developers”) intend to sell to our client and our client intends to purchase from the Developers “Bare Shell-Raw” commercial premises bearing No. 201 having total area admeasuring 196.12 square meters (carpet area) on the 2nd floor together with entitlement to two (2) mechanical stock car parking spaces in the building known as “11.11 BUSINESS PARK” opposite Bandra Talkies, Linking Road, Bandra (West), Mumbai 400050 and more particularly described in the Schedule hereunder written (“the said Premises”). ALL PERSONS having any right, title, share, claim or interest against or in respect of the said Premises or any part thereof by way of sale, gift, mortgage, charge, mortgage (equitable or otherwise), gift, trust, partnership interest, bequest, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, tenancy, license, charge, lien, easement, partition, loans, right of prescription or pre-emption or under any Agreement or Deed or other disposition or under any independence, injunction, attachment, decree or order awarded passed by any Court of Law, Tribunal, Review or Statutory Authority or Arbitration or otherwise how so ever are hereby requested to notify the same in writing to us with supporting documentary evidence at the address mentioned here in below within 14 (fourteen) days from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever and the purchase of the said Premises shall be concluded by our Client.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: (Description) Premises bearing No. 201, having total area admeasuring 196.12 square meters (carpet area) on the 2nd floor together with entitlement to two (2) mechanical stock car parking spaces in the building known as “11.1 BUSINESS PARK” being constructed on all that piece and parcel of land and ground admeasuring 819.407 square meters or thereabouts and bearing Survey Plot No. 230 and Final Plot No. 230 of TPS - II of Bandra, Survey No. 62, Non-Agricultural Survey No. 137 corresponding New City-Survey No. F/765 of Revenue Village Bandra, Taluka Salsette, Registration Sub-District of Bandra, and Mumbai Suburban District, lying along with building known as “Bandra Ashoka” (since demolishing), the property belonging to Bandra Ashoka Co-operative Housing Society Limited,situate opposite Bandra Talkies, Linking Road, Bandra (West), Mumbai 400050.
For Jani & Parikh (Advocate and Solicitors) Sd/- Nirav Jain (Partner) 311,Dalmeida Towers,211,Free Press Journal Marg, Worli,Post Number - 400021,Mumbai-400050.
Place: Mumbai / Dated: 24th July 2026

जाहीर सूचना
आमचे अशील श्रीमती अमिता नितीन जैन, भारतीय रहिवासी, राहणार ए-५०८, मोना अपार्टमेंट, नवगं सिनेमा जवळ, जे. पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८ (प्रस्तावित विक्रेता) यांच्याकडून हंस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांनी जारी केलेले काही समभाग तसेच त्या समभागाशी संबंधित हंस नावाच्या इमारतीतील फ्लॅट क्र. डी-२ संबधीतली प्रस्तावित विक्रीतेचे सर्व हक्क, मालकी हक्क व हितसंबंध, खालील अनुसूचीत अधिक तपशीलवार वर्णन केल्याप्रमाणे (एकवितरणे) सदर मालमत्ता), संपादन करण्याबाबत वाटाघाटी करीत आहेत.
सदर मालमतेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणगवारी, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त व्यवस्था, देखभाल हक्क, ताबा, वारसा, भांडेकारा, भांडेपड्डा, लीज अॅड लायन्सस, धारणाधिकार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हक्क किंवा हितसंबंध असलेल्या अथवा आमच्या अशीलतांच्या नावे प्रस्तावित विक्रीतीकडून सदर मालमतेचे विक्री व हस्तांतरणास कोणताही आक्षेप असलेल्या सर्व व्यक्तींनी, त्यांच्या दात्यांचे किंवा आक्षेपाचे समर्पन करणाऱ्या कागदपत्रांसह, खाली सही करणाऱ्यांकडे तोंडी स्क्राइम्स, ७०३, डिएलएफ प्लाझा, बीटा सोसायटी, एस्. व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८ येथे, या सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा, आमचे अशील असे समजतील व स्वीकारतील की, असा कोणताही दावा किंवा अपील अस्तित्वात नाही; तसेच तो अस्तित्वात नसलेला/व्यागलेला/सोडून दिलेला मानण्यात येईल आणि त्यानंतर आमचे अशील, कोणताही दावा किंवा आक्षेप विचारात न घेता, प्रस्तावित विक्रीतीकडून सदर मालमत्ता संपादित करण्याची कार्यवाही करतील.

अनुसूची
सदर मालमतेचे वर्णन
हंस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्थेचे (नोंदणी क्र. BOM/HSG/२३०२ च १९७०, दिनांक ११ फेब्रुवारी, १९७०) जारी केलेले, प्रक्रीय क्र. ५०/- (सव्थे पचास फक्त) नोंदणी मूल्याचे पूर्णतः भरलेले ५ (पाच) समभाग, ज्यांचे विशिष्ट क्रमांक HCHSL-२५१ ते HCHSL-२५५ (चौथी समाविष्ट) असून ते समभाग प्रमाणपत्र क्र. ३१ मध्ये समाविष्ट आहेत. या समभागाशी संबंधित हंस नावाच्या इमारतीतील “०” विंग, तिसरा मजला, येथील फ्लॅट क्र. डी-२, ज्याचे बांधकाम क्षेत्र ५२८ चौरस फूट (४९.०० चौरस मीटर) आहे. सदर इमारत फ्लॅट क्र. २५, २६, २७, २८ आणि २९ (1P+LO+२२८ द्वािका २१ फेब्रुवारी, १९६३ अन्वये उपविभाजित) या जमिनीच्या एका भागावर उभी असून, ती सहई क्र. ७८अ, हिस्सा क्र. २५, सीटीएस क्र. ७८, मौजे अंबविकली, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा, येथे स्थित आहे. सदर मालमत्ता दाऊद बाग लेन, भारदवाडी महानगरपालिका शाळेजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८ येथे आहे.
लॉ स्क्राइडकारिता
सही/- नील मादेविचा
अधिकार व सॉलिडिटी
दिनांक : २४ जुलै, २०२६

जाहीर नोटीस
सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विनार कृषी सहकारी पतसंस्था कॅडॅडेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, युनू कृपा को-ऑप हॉसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवगव रोड, मुंबई (पूई), मुंबई-४०००१९.
श्री. क्षेत्रपालेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई.
पत्ता:- पिंपळेश्वर कृपा विनिष्ठ, रूम नं. २५, तळमजला, कै. स्वा. से. एस. बी. पवार मार्ग, कॅरी रोड (पश्चिम), मुंबई- ४०००१३.
.... अर्जदार

अ. क्र.	जाव देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाव देणार क्र.
१	दासप्राद गोपाळ दामोदलकर	१९.६.२०२६	२०७२/२०२६	१८८७०६	१
२	प्रतिष्ठा गोपाळ दामोदलकर	१९.६.२०२६	२०७२/२०२६	१९८७०६	२
३	जितेंद्र असोी हटकर	१९.६.२०२६	२०७२/२०२६	१९८७०६	३
४	सर्पिन हणमंतराव आगळे	१९.६.२०२६	२०७३/२०२६	३०६८३५	२
५	रवींद्र शिवाजी पाटील	१९.६.२०२६	२०७३/२०२६	३०६८३५	२
६	संजय सिताराम पांचाव	१९.६.२०२६	२०७३/२०२६	३०६८३५	४
७	अजय जादवीश नागावकर	१९.६.२०२६	२०७४/२०२६	१९४९५	२
८	धनंजय अंकुश गावकवाड	१९.६.२०२६	२०७४/२०२६	१९४९५	३
९	नम्रता विजय चव्हाण	१९.६.२०२६	२०७५/२०२६	२०५७२९	१
१०	विजय श्रीराम चव्हाण	१९.६.२०२६	२०७५/२०२६	२०५७२९	२
११	राजेश शंकर मलहारे	१९.६.२०२६	२०७५/२०२६	२०५७२९	३
१२	तुषार शांताराम घाडीगांवकर	१९.६.२०२६	२०७५/२०२६	२०५७२९	४
१३	पुत्रा उमेश चव्हाण	१९.६.२०२६	२०७५/२०२६	२०५७२९	५
१४	माणिक दादासाहेब बागल	१९.६.२०२६	२०७६/२०२६	१३३५२६	१
१५	सुभांत गोविंद लोहकर	१९.६.२०२६	२०७६/२०२६	१३३५२६	३
१६	सुरज सीटीएस	१९.६.२०२६	२०७६/२०२६	१३३५२६	३
१७	प्रशांत सुभाष	१९.६.२०२६	२०७६/२०२६	१३३५२६	४

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रविदादीनी रजिस्टर पोस्टने समस्य पाठविण्यात आले आहे.पंतु प्रविदादी यांना समस्य रजु न झाल्यास व त्यांचा नवीन पत्रा उपलब्ध नसल्यास जाहीर समस्य देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जांसंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातार् दिनांक ३१/०७/२०२६ रोजी दुपारी १२:३० या वेळेत दवा्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहो.

सही/-
(बी. के. येव्हार)
सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विनार कृषी सहकारी पतसंस्था कॅडॅडेशन लि., मुंबई.

शिवका
सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विनार कृषी सहकारी पतसंस्था कॅडॅडेशन लि., मुंबई.

CROWN LIFTERS LIMITED
7th Floor, Plot No. B-28, Bhukhanvala Chambers, Veera Desai Off Link Road, Andheri (W), Mumbai – 400053. Tel: +91 22 6062829 Email: csl@crownlifters.com www.crownlifters.com CIN: L74210MH2002PLC138439

Sr. No	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		Unaudited 30-06-2026	Audited 31-03-2026	Unaudited 31-06-2025	Audited 31-03-2026
1	Total Income from Operations	1,350.55	1,218.56	1,066.23	4,251.26
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	395.20	313.06	376.88	1,193.35
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	293.54	221.54	280.88	887.10
4	Net Profit/(Loss) for the period after Tax,	293.54	221.54	280.88	887.10
5	Total Comprehensive Income for the period (after tax) Comprehensive Income (after tax)	-	-	-	-
6	Equity Share Capital	1,159.00	1,159.00	1,127.58	1,159.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown inthe Balance Sheet of Previous Year) *	-	-	-	6,578.83
8	Earnings per equity Share (of Rs. 10/- each) (Not annualised)	(1) Basic(Rs.) 2.53	1.93	2.49	7.72
		(2) Diluted (Rs.) 2.53	1.73	2.32	6.93

Notes :
The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2026 filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website Le. www.bseindia.com and also the Company’s website.

On behalf of the Board of Directors CROWN LIFTERS LIMITED			
Date : 23.07.2026	Mr. Karim K Jaria (Chairman & Managing Director)		
Place : Mumbai	DIN: 00200320		

 Chola Group	चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कम्पनी लिमिटेड		
कायदेशीर कार्यालय : “बोला फ़्लैट”, सी-64 व ५५, सुपर बी-4, थिरु व्ही. का इन्डस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई – 600032, शाखा कार्यालय : चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कम्पनी लिमिटेड, युनिट नं. 203, लोटस आगवटी पार्क, रोड नं. 16, वाग्ले इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र – 400604.			
सिक्विरिटायझेशन अँड रीकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असॅट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्विरिटो ईस्टेरेट अवेट, 2002 च्या कलम 13(2) अंतर्गत मागणी नोटीस			
आपण, खाली नमूद केलेले कर्जदार / तारणदार, यांना यादारे कळविण्यात येते की, सिक्विरिटायझेशन अँड रीकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असॅट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्विरिटो ईस्टेरेट अवेट, 2002 अंतर्गत कंपनीने आपल्या विरोधात कायदाही सुरू केली आहे. सदर अधिनियमाच्या कलम 13(2) अंतर्गत कर्जदारांना नोंदणीकृत टायल (पोच पावतीवरील स्टार-2, ब्रह्मांड पालिका परत आली आहे. म्हणूनच, आपण यादारे सूचित करण्यात येते की, या प्रकाशनाच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत, संबंधित खात्याविरुद्ध नमूद केलेली धकीत कर्ज रक्कम तसेच त्यावर होणारे व्याज अद्या वराने, तसे न केल्यास, कंपनी स्वतः अधिनियमाच्या कलम 13 उपकलम (८) अन्वये आपले अधिकार वापरून, खाली नमूद केलेल्या तारण मालमतीची अंमलबजावणी करून, आपली देणी व्याज व खर्चासह वसूल करण्याची कायदाही करेल. हे नमूद करण्याची आवश्यकता नाही की, ही नोटीस कंपनीला उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही उपचार्यार कोणताही प्रतिकूल परिणाम न करता आपणास पाठवण्यात आली आहे.			
अनु क्र.	कर्ज खाते क्रमांक आणि कर्जधारकाचे/ कर्जधारकचे नाव व पत्ता	कर्जाची रक्कम	मागणी सूचनेची तारीख आणि थकवाकीची रक्कम
1.	कर्ज खाते क्र. HE01AS100000052764 1. वल्लभ राजाराम गावडे (कर्जदार), 2. यर्षा वल्लभ गावडे (सह-कर्जदार), 3. भित रेड्डीकर, प्रमोदयश्री बी वल्लभ राजाराम गावडे (सह-कर्जदार) सह पत्ता : फ्लॅट क्र. 902, केंद्रर, काय फायरवोर्की स्टार-2, ब्रह्मांड पालिका संस्था, हिल्सदानी हिल्स रोड, ठाणे (पश्चिम) – 400607, महाराष्ट्र, तसेच पत्ता : फ्लॅट क्र. 601, 6 वा मजला, “ब्रह्मांड फेज-6, E-9 व E-1० की.एच.एस. लि., युनिव्हर्सल स्कूललागत, आझाद नगर, ऑफ जी.बी. रोड, कोलशेत, सहई क्र. 125, हिस्सा क्र 1 व 2, ठाणे (पश्चिम) – 400607, महाराष्ट्र.	रु. 44,80,00,00	13/07/2026
	मालमतेवर (सह-कर्जदार) > सर्व माग आणि तुकडा फ्लॅट क्र. 601, सहावा मजला, कापेट क्षेत्रफळ 442 चौ. फूट, इमारत क्र. E-9 मधील, “ब्रह्मांड” नावाच्या इमारतीतील तसेच “ब्रह्मांड फेज-6, E-9 व E-1० को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि.” मधील, सहई क्र. 125, हिस्सा क्र. 1, 2, ३ व 5, मौजे कोलशेत, ता. वि. ठाणे येथील जमिनीवर बांधलेली मालमत्ता.	रु. 44,26,88,100 दि. 13/07/2026 रोजी	
	व्यासोत्तमच करारनाम्याच्या व्यवहाराचे पुढील व्याज.		
दिनांक: 24/07/2026, स्थळ: ठाणे	(प्राधिकृत अधिकारी), चोलामंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कंप्नी लिमिटेड		

सार्वजनिक जाहीर नोटीस
यादारे सर्व संबंधितांना जाहीर करण्यात येते की, श्री. विनयकुमार देवगणी शर्मा यांनी त्यांची 200 चौ. फूट रुम, सर्व्हे नं. 3, दि. १, मौजे चिंचोटी, पाटील रोडा, वसई पूर्व, ता. वसई, जि. पालघर, घरपट्टी क्र. CN01/2415 ही मिळकत श्री. शक्तिमान महादेव यादव यांना विकली असून सदर मिळकतीची घरपट्टी त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.सदर नामांतरणास कोणाची हरकत असल्यास, या नोटीसच्या प्रसिद्धीपासून 14 दिवसांच्या आत पुराव्यासह खाली सही करणाऱ्या अधिवक्ताकडे लेखी हरकत सादर करावी. अन्यथा कोणतीही हरकत नसल्याचे समजून घरपट्टी हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.
सही/- अॅड. आर. के. यादव आचोळे, नालासोपरा (पूई), जि. पालघर मो.: ८१७७९३२५१०

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY given that owner Mr. Surya Kumar Das & Smt. Mona Sarkar in respect of Flat No.104, First Floor, in building known as OM ASHWAAD CO-Operative Housing Society Ltd., and constructed on land bearing Survey No.150 Plot No.13 at revenue Village-Achole, Tal. Vastal, Distt.-Palghar and they are died intestate and their legal heir Mr. Harendra Das have claimed the said flat. This notice is hereby given that any person having any kind of claim, right, title, interest or charge in the above mentioned flat or any part thereof may file their objection along with documents with me at Flat No.2, New Avishkar CHS. Ltd., Achole Road, Nallasopara (East), Tal.-Vasatal, Distt.-Palghar within 14 days hereof, failing which the claim shall be considered to have been waived and my client shall not be responsible for the same and society will complete the transfer procedure.
Sd/- (Mr. Arun S. Singh Advocate (Advocate High Court)
Date: 24/07/2026

PUBLIC NOTICE
Take notice that My client Mr. Shankar M Kalambate, is the owner of Flat No. A/202 on 2nd Floor, in New Shreenath Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd., Behind Gesta Bhavan, Nanghar Road, Bhayander East, Thane-401105, that he has been out and misplaced his original Share Certificate bearing No.027. Dist.No.131 to 135 issued by the Society. My client have lodge The Police & C bearing Lost Report No. 18732026 on 23.07.2026. Any persons having claim, right, title, or interest of any nature whatsoever by way of Sale, Gift, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise for the lost of aforesaid Share Certificate howsoever should intimate their objections if any in writing within 15 (Fifteen) days after the publication of this Notice to Advocate, Satish S. Chaubey, failing which the claims of the persons if any will be deemed to have been waived and/or abandoned all intents and purposes.
SATISH S. CHAUBEY Date: 24/07/2026 (Advocate High Court) B/123, Ostwal Ornate Bldg. No. 2, Jesal Park, Bhayander (E) Dist. Thane – 401105.

जाहिर नोटीस
यादारे तमाम जतेसत जाहिरपणे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्री. रविंद्र दत्तात्रय चव्हाण हे कल्याण महानगरपालिकेच्या इव्हीटीसी मौजे नवागण, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील सहई क्र.२२२, हिस्सा क्र.३/४ क्षेत्रफळ सुमारे २०३० चौ.मी., सहई क्र. ४२२२ हिस्सा क्र.४ क्षेत्रफळ सुमारे ५० चौ.मी. या जमिनीच्या (ज्यांचा विसर्ग वर्गाने खालील परिशिष्टात नमूद केलेला आहे) विकास कार्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही या सर्व जमिनीच्या (“नंतर मिळकती”) संदर्भात श्रीमती नागुबाई दुंदु माते व इतर हप्त जमिनीमालकांची मालकी, हक्क आणि हितसंबंधांची तसेच त्यांच्या विकासाशी संबंधित हक्क, अधिकार आणि हित संबंधांची चौकशी करत आहोत.

सर्व किंवा एखादी संस्था/व्यक्ती/व्यक्ती, हिंदू अविधवा कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, विनार पतसंस्था, फर्म, व्यवसाय साहज, संघ (नॉनप्रफिट असोसिएशन) किंवा कोणताही विकास कार्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही या सर्व जमिनीच्या (“नंतर मिळकती”) संदर्भात श्रीमती नागुबाई दुंदु माते व इतर हप्त जमिनीमालकांची मालकी, हक्क आणि हितसंबंधांची तसेच त्यांच्या विकासाशी संबंधित हक्क, अधिकार आणि हित संबंधांची चौकशी करत आहोत.

सर्व किंवा एखादी संस्था/व्यक्ती/व्यक्ती, हिंदू अविधवा कुटुंब, व्यवस्था किंवा सेलेंटरी, ताबा, जुळवा, त्या, फ्लोअर सेस इंडेक्स, विकास अधिकारांचे हस्तांतरण, आसईहोड, ताबा, विसर करार, भांडेकार, उपभांडेकार, अंडर लीज, धारणाधिकार, देवभार, सर्व करार किंवा अट, भार (गहावतन समाविष्ट), सेवा करार, व्यवस्था/सेलेंटरी, ताबा, वापन, सामंजस्य करार, पॉपय करार, आरक्षण, प्रसिद्धि व्हटल, डिक्की, कोणत्याही न्यायालय/न्यायाधिकारपणा आहे किंवा निराड्ड किंवा अन्यथा कदाही असे इल्हादी द्वारे दावा असल्याची किंवा प्लाडारे करीत असल्याची ही सूचना प्रसिद्ध झाल्या पासून ७ दिवसांच्या आत नोटीसदारी प्रमाणित कागद प